		Standalone			Consolidated		
Particulars	Quarter Ended 31.03.2017	Quarter Ended 31.03.2016	Year Ended 31.03.2017	Year Ended 31.03.2016	Year Ended 31.03.2017	Year Ended 31.03.2016	
Total Income from operations (net)	2344.48	1547.67	8688.63	5749.70	8688.63	5706.99	
Net Profit/ ( Loss) for the period							
(before Tax,Exceptional and / or Extraordinary items)	167.23	147.99	588.35	432.39	588.35	432.39	
Net Profit/ ( Loss) for the period							
(after Tax,Exceptional and / or Extraordinary items)	105.90	94.48	347.25	304.25	356.08	388.69	
Equity Share Capital	1727.15	1727.15	1727.15	1727.15	1727.15	1727.15	
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown							
in the Audited Balance Sheet of previous year )	-	-	3,959.52	3,716.21	4,055.58	3,803.43	
Earning per Share ( of ₹ 10/- each) for continuing and							
discontinuing operations							
a) Basic :	0.61	0.55	2.01	1.76	2.06	2.25	
b) Diluted:	0.61	0.55	2.01	1.76	2.06	2.25	

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and Company's website www.weizmann.co.in

> Neelkamal V.Siraj **Vice-Chairman & Managing Director** DIN: 00021986

Place : Mumbai Date: 24th May 2017

S.P. APPARELS LIMITED



## CIN: L18101TZ2005PLC012295

Regd. Office: 39-A, Extention Street, Kaikattipudur, Avinashi – 641 654, Tiruppur, Tamilnadu. Tel: +91-4296-714000, Fax: +91-4296-714280,71428, **E-mail:**: csoffice@s-p-apparels.com, Website: www. spapparels.com

#### **EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS (CONSOLIDATED)** FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2017

		(Rs. in	Millions except 6	earnings per sha
Portiouloro	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended
	March	March	Ended March	March 31, 2016

SI. N	o Particulars	Quarter Ended March 31,2017	Quarter Ended March 31,2016	Year Ended Ended March 31,2017	Year Ended March 31, 2016
	or or	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	1,580.97	1,496.53	6,356.53	5,328.25
2	Net Profit/ (loss) for the period (before Tax, Exceptional items)*	263.64	94.70	953.68	450.29
3	Net Profit/ (loss) for the period before tax (after Exceptional items)*	263.64	(74.00)	953.68	281.59
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)*	162.79	(51.09)	619.22	188.16
5	Equity Share Capital	251.68	171.45	251.68	171.45
6	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the				
	Audited balance sheet of the previous year)				955.68
7	Earnings per share (of Rs.10/- each) (No Extraordinary items)				
	Basic and Diluted (in Rs.):	7.05	(3.75)	26.75	7.88
	-(Not annualised)	8 9		i s	1

# Profits have been considered after Minority Interes

ı	SI. No	Particulars	Quarter Ended March 31,2017	Quarter Ended March 31,2016	Year Ended Ended March 31,2017	Year Ended March 31, 2016
П	9 9		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
ı	1	Total Income from Operations	1,528.71	1,504.36	6,227.85	5,368.80
ı	2	Profit/ (loss) Before Tax	252.56	(66.68)	899.56	312.51
	3	Profit/ (loss) After Tax	151.71	(43.62)	565.10	204.88

2) The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange websites. BSE: www.bseindia.com, NSE: w w w .nseindia.com, Company's w ebsite: w w w .spapparels.com.

(3) The Board has recommended a final dividend of 5 % (Rs. 0.50 paise per equity share of the face value of Rs. 10 each) for the year ended 2016-17 subject to the approval of the shareholders in the Annual General Meeting

For S.P.Apparels Limited

Date: 24.05.2017 P.Sundararajan Chairman and Managing Director Place: Avinashi DIN: 00003380



## BRITANNIA INDUSTRIES LIMITED

(Corporate Identity Number: L15412WB1918PLC002964) Registered Office: 5/1A, Hungerford Street, Kolkata - 700 017 Tel: +91 33 22872439/2057, +91 80 39400080; Fax: +91 33 22872501, +91 80 25063229 Website: www.britannia.co.in; E-mail id: investorrelations@britindia.com

### **Extract of Audited Consolidated Financial Results** for the guarter and year ended 31 March 2017

				(Ms. In crone)
Particulars	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended
Particulars	31.03.2017	31.03.2016	31.03.2017	31.03.2016
Total revenue from operations	2,316.12	2,188.95	9,324.11	8,626.15
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	308.07	294.19	1,304.00	1,220.46
Net Profit / (Loss) for the period before tax ( after Exceptional and/or Extraordinary items)	308.07	294.19	1,304.00	1,220.46
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	210.91	199.03	884.61	824.58
Total comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other comprehensive income (after tax)]	206.90	198.44	882.38	827.36
Equity share capital	24.00	24.00	24.00	24.00
Reserves (excluding revaluation reserves as per Ind AS)			2,672.42	2,067.68
Earnings Per Share (of Rs 2 each) (for continuing and discontinued operations) -				27
(a) Basic (Rs.)	17.58	16.59	73.72	68.73
(b) Diluted (Rs.)	17.57	16.59	73.71	68.72

### Extract of Audited Standalone Financial Results for the quarter and year ended 31 March 2017

for the quarter and year ended 31 March 2017				
				(Rs. in crores
Particulars.	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended
Particulars	31.03.2017	31.03.2016	31.03.2017	31.03.2016
Total revenue from operations	2,161.08	2,015.66	8,684.39	7,960.62
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	291.51	277.33	1,251.16	1,149.13
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	291.51	277.33	1,251.16	1,149.13
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	196.73	191.86	843.69	763.31
Total comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other comprehensive income (after tax)]	196.67	191.79	843.45	763.06
Equity share capital	24.00	24.00	24.00	24.00
Reserves (excluding revaluation reserves as per Ind AS)			2,557.98	1,992.03
Earnings Per Share (of Rs.2 each) (for continuing and discontinued operations) -	0.000		K 100701700	
(a) Basic (Rs.)	16.39	15.99	70.31	63.63
(b) Diluted (Rs.)	16 39	15.00	70.30	63.61

. The above audited consolidated and standalone financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and Risk Management Committee of the Board on 24 May 2017 and approved by the Board of Directors on 25 May 2017.

The above is an extract of the detailed format for the quarter and year ended audited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the quarter and year ended audited financial results are available on the websites of the Stock Exchanges, www.nseindia.com and www.bseindia.com and is also available on the Company's website, www.britannia.co.in.

3. The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of Companies Act, 2013 ('The Act') read with the relevant rules thereunder and in terms of regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI circular dated 5 July 2016.

4. The Board of Directors of the Company has recommended a dividend of 1100% (Rs. 22/- per share of face value of Rs. 2) for the financial year ended 31 March 2017. 5. The figures for the quarters ended 31 March 2017 and 31 March 2016 are the balancing figures between audited figures in respect of the full financial years and the

> On behalf of the Board For Britannia Industries Limited

Place: Mumbai Date: 25 May 2017

published unaudited year to date figures upto third quarter of the respective financial years.

Nusli N Wadia Chairman

FRIDAY, MAY 26, 2017





REC

Core-4, SCOPE Complex, 7, Lodhi Road, New Delhi-110003,

Tel.: 43091500, Fax: 43091554, Website: www.recindia.com CIN: L40101DL1969GOI005095

E-TENDER NOTICE Notice Inviting Tender No. REC/EAD/Cons/2017-18/01

Rural Electrification Corporation Limited (A Navratna CPSE) invites Bids for appointment of Consultant to Review Integrated Rating Guidelines for Entity and Project Appraisal of Private Sector Power Projects (Conventional and non-Conventional Generation Projects) and Formulation of Revised Guidelines and modification of associated Excel based Model, in view of the current Power Sector scenario, issues faced in the Sector during past few years and changes on account of Regulatory and Business Environment etc. For more details, visit www.tenderwizard.com/REC or www.recindia.com

Pre-Bid Meeting on: 1st June, 2017 at 15:00 hrs.

The last Date of submission of Bids is 15<sup>th</sup> June, 2017 upto 15:00 hrs. General Manager (EAD) Tel: 011-24364297 Email (Officer in-charge): kuldeep.rai@recl.nic.in

# **BOMBAY CYCLE & MOTOR AGENCY LIMITED**

Read Office: 534, Sardar Vallabhbhai Patel Road, Opera House, Mumbai - 400 007, CIN: L74999MH1919PLC000557

Tel.:022-40287110, Fax:022-23634527, e-mail: bcma@bcma.in, website:www.bcma.in ₹ in Lacs (Except for Per Share data)

Extract of Standalone Audited Financial Results for the

Quarter and Year ended 31st March, 2017 Quarter Quarter

SR. No	Particulars	ended 31-03-2017 (Refer note no. 2)	ended 31-03-2016 (Refer note no. 2)	Year ended 31-03-2017	Year ended 31-03-2016
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations (net)	97	191	603	753
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	37	50	176	241
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	37	48	176	242
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	22	32	120	165
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	22	32	120	165
6	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	20	20	20	20
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-			1,183
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
	(of ₹ 10/- each)				
	(a) Basic :	11.08	15.94	60.19	82.53
	(b) Diluted :	11.08	15.94	60.19	82.53

 The above financial results for the Quarter and Year ended on 31st March, 2017 were reviewed by the Audit Committee at its meeting held on 25th May, 2017 and approved & taken on record by the Board of Director at its meeting held on 25th May, 2017. The figures for the Quarter ended 31st March, 2017 and 31st March, 2016 are the balancing figures

between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto the third quarter of the respective year. The Board of Directors has recommended Dividend of ₹ 4/- per equity share (40%) subject to the

approval of shareholders

 Previous year figures have been regrouped/rearranged where ever necessary. For BOMBAY CYCLE & MOTOR AGENCY LTD.

Place: Mumbai Date: 25th May, 2017

website at www.bcma.in.

KALYANI

CHIRAG C. DOSHI **CHAIRMAN & MANAGING DIRECTOR** (DIN: 00181291)

The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2017 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results is available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on the Company's

## KALYANI INVESTMENT COMPANY LIMITED CIN: L65993PN2009PLC134196 Regd. Office: Mundhwa, Pune 411 036

Website: www.kalyani-investment.com, e-mail: investor@kalyani-investment.com Tel: 91 20 66215000, Fax: 91 20 26821124

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2017

Sr.			Standa	alone		Conso	lidated
No.	Particulars	Quarter ended 31st March, 2017 (Audited)	Quarter ended 31st March, 2016 (Audited)	Year Ended 31st March, 2017 (Audited)	Year Ended 31st March, 2016 (Audited)	Year Ended 31st March, 2017 (Audited)	Year Ended 31st March, 2016 (Audited)
-1	Total Income from Operations				53.52		53.52
- 11	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and / or Extraordinary items)	899.82	2,217.51	1,212.86	3,866.08	800.40	3,608.30
III	Net Profit / (Loss) for the period before tax (after	500000000	200270030000000		23506-1520-06	179-271-161-161	100000000000000000000000000000000000000
27/20	Exceptional and / or Extraordinary items)	900.78	2,217.35	1,198.00	2,640.92	785.54	2,383.14
IV	Net Profit / (Loss) for the period after tax						
25.00	(after Exceptional and / or Extraordinary items)	901.30	2,216.72	1,198.75	2,639.79	786.29	2,382.01
V	Equity Share Capital	436.53	436.53	436.53	436.53	436.53	436.53
VI	Reserves (excluding Revaluation Reserve as shown						
	in the Balance Sheet)			34,736.73	33,489.81	46,726.19	43,612.54
VII	Earning Per Share (before extraordinary items) of ₹ 10/- each				14400 00000 1000	2011 2010 2011 110 2011 201	0.0000
	a) Basic	20.65	50.78	27.46	60.47	63.91	84.17
	b) Diluted	20.65	50.78	27.46	60.47	63.91	84.17

 Dividend received during the quarter / year is classified as other income amounting to ₹ 961.78 Lacs for the quarter ended 31st March, 2017, ₹ 1,423.25 Lacs for year ended 31st March, 2017 and ₹ 1,010.79 Lacs for consolidated year ended 31st March, 2017. (Previous Year ₹ 2,252.63 Lacs, for quarter ended 31st March, 2016, ₹ 4,020.96 for year ended 31st March, 2016 and ₹ 3,763.17 for consolidated year ended 31st March, 2016).

The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company website www.kalyani-investment.com. Previous period figures have been regrouped and rearranged wherever necessary.

For KALYANI INVESTMENT COMPANY LIMITED

Date : 25th May, 2017 Place: Pune

Amit B. Kalyani



# **IDBI** Asset Management Limited

CIN: U65100MH2010PLC199319 Registered Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005

Corporate Office: 5th Floor, Mafatlal Centre, Nariman Point, Mumbai- 400021 Tel: (022) 66442800 Fax: (022) 66442801 Website: www.idbimutual.co.in E-mail: contactus@idbimutual.co.in

## Notice No. 5/2017

IDBI MUTUAL FUND ANNOUNCES DIVIDEND UNDER DIVIDEND OPTIONS OF IDBI INDIA TOP 100 EQUITY FUND

Notice is hereby given that IDBI MF Trustee Company Limited, Trustee to IDBI Mutual Fund, has approved declaration of dividend under IDBI India Top 100 Equity Fund, as per the details given below:

Name of Scheme- Sub Option- Plan	Dividend (Re. per unit)	Record Date*	Face value (per unit)	NAV as on May 24, 2017 (Rs. per unit)
IDBI India Top 100 Equity Fund – Dividend Regular	1.00	May 31, 2017	10.00	18.46
IDBI India Top 100 Equity Fund – Dividend Direct	1.00	May 31, 2017	10.00	19.13

or the immediately following Business Day if that day is not a Business Day at all points of acceptance of IDBI Mutual Fund. All dividend distribution is subject to the availability of distributable surplus on the record date and will be at the discretion of the IDBI Asset Management Ltd. and IDBI MF Trustee Company Ltd.

Pursuant to payment of dividend, the NAV of the Dividend Options under Regular and Direct Plan of the above scheme would fall to the extent of payout and statutory levy, if any.

Applicable for Units held in non-demat form:

Income distribution / Dividend will be paid to those Unitholders whose names appear in the Register of Unitholders under the aforementioned Plans, as on the record date.

Applicable for Units held in demat form:

Date: May 25, 2017

Income distribution / Dividend will be paid to those Unitholders / Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under the aforementioned Plans, as on the record date.

For IDBI Asset Management Ltd. Place: Mumbai

Statutory Details: IDBI Mutual Fund has been set up as a trust sponsored by IDBI Bank Ltd. with IDBI MF Trustee Company Ltd. as the Trustee (Trustee under the Indian Trusts Act, 1882) and with IDBI Asset Management Ltd. as the Investment Manager.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

# Foreign players owning airlines can have security issues: FIA

nouncing its plans to set up an

airline in India with the Gulf na-

tion's sovereign wealth fund,

and the government recently

saying that it is looking at bring-

ing the rules and regulations re-

garding ownership and control

of an airline in conformity with

FDI in scheduled airlines, the In-

dian government will have no vis-

"By India permitting 100%

PRESS TRUST OF INDIA equitable competitive environment for them. Mumbai, May 25

**CONTINUING ITS OPPOSITION** to the government allowing foreign players to own an airline in India, the Federation of Indian Airlines (FIA) has said the move could have serious "security" im-

plications besides other issues.

In a letter to the government recently, the FIA also said that the decision to allow foreign carriers owning an airline in the country will create a very in-

the new FDI norms.

ibility on where control lies. Such a move could also have serious repercussions on India's national security," the FIA said in the letter.

The FIA has four private airlines —IndiGo, SpiceJet, Jet Air-

ways and GoAir as its members. The four airlines together com-The letter comes against the mand around 75% share of the backdrop of Qatar Airways an-

WWW.FINANCIALEXPRESS.COM

FINANCIAL EXPRESS

total domestic air travel market "Such foreign-owned and controlled Indian airlines will also gain unhindered access to defence airfields in India. In this connection, it is also pertinent to note that countries, whose diplomatic relations with India are strained, may also use this window (of opportunity) to gain access to India,

the federations said. Last June, India allowed foreign investors — barring overseas airlines — to own up to 100 per cent stake in local carriers by liberalising FDI regulations. Currently, foreign airlines are allowed to invest only up to 49% in Indian carriers.

## NHPC Limited

(CIN: L40101HR1975GOI032564) CORRIGENDUM NO.-3

E-Tender ID: 2017 NHPC 168427 1

"EPC Contract including integration to the Grid for 12 (+5%) MW Capacity Wind Power Project at Ramagiri, Anantapur District, Andhra Pradesh with its comprehensive Operation and Maintenance for ten years" Online Bids invited for and on behalf of NHPC Ltd. through eligible domestic bidders for subject works vide E-Tender ID: 2017\_NHPC\_168427\_1 has been uploaded through revised E-Tender ID: 2017\_NHPC 168427 2. The last dates for submission of online bids and hard copies are 21.06.2017 (14:30 Hrs.) and 26.06.2017 (14:30 Hrs.) espectively. The Bids shall be opened online on 28.06.2017 (15:00 Hrs.). For further amendments/ modifications, if any, bidders are requested to visit the portal https://eprocure.gov.in/eprocure/app or e-procurement corner of NHPC website www.nhpcindia.com.

Chief Engineer (C) (Civil Contracts-III)

# Notice is hereby given that a Meeting of

the Board of Directors of the Company which was scheduled to be held on 27th May 2017 to inter-alia consider and take on record the stand alone as well as the consolidated audited financial statements of the Company for the year ended 31st March 2017, is now postponed to 28th June 2017 due to unavoidable reasons. Read.Off.: 'Brewery By order of the Board

House', 7th Mile, For Khoday India Ltd. Kanakapura Road. Bangalore-560 062 R.Venkat Subramanyan Date: 25-05-2017 Company Secretary

focus areas of PM's four-nation tour PRESS TRUST OF INDIA New Delhi, May 25

Anti-terror co-op,

investment to be

**BOLSTERING COUNTER** 

**TERROR** cooperation and highlighting India's economic reforms to woo in vestment will be high on the agenda of Prime Minister Narendra Modi's six-day visit to Germany, Spain, Russia and France beginning May 29. In Russia, Modi is likely

to take up with President Vladimir Putin India's concerns over China's ambitious Belt and Road initiative, besides exploring ways to further boost ties in defence and civil nuclear sectors. Asked whether India

and Russia will be able to finalise the General Framework Agreement (GFA) for units 5 and 6 of the Kudankulam nuclear power plant, Joint Secretary in the External Affairs Min

istry's Eurasia division G V Srinivas only said it is "work in progress" and added, "I do not want to steal the thunder of the meeting."

On whether Indo-Russia ties are losing warmth, Srinivas cited the strategic partnership between the two countries and holding of annual Summit between their leadership in the last 18 years, besides signing of pacts in March for longterm maintenance for Russian origin Su-30MKI fighter jets of the Indian Air

Force. In the Summit talks to be held in St Petersburg, Modi and Putin are expected to review the entire gamut of India-Russia bilateral relations and the progress made since the last Summit held in Goa on

October 15, 2016. It is the first time that the annual Summit will be held in Russia outside

Moscow. The Summit is also likely to focus on

strengthen of trade ties. Exploring ways to strengthen counter-terror cooperation and projecting India as an attractive investment destination, will be a major focus area of the

prime minister's visit to the

four countries, external af-

fairs ministry officials said.

Modi will arrive in Berlin on May 29 where he will hold extensive talks with German Chancellor Angela Merkel on range of key issues, besides a series of other engagements including meeting CEOs of leading German companies.

The issue of an Indo-EU free trade agreement (FTA) is likely to figure in Modi's talks with leadership in Germany, Spain and France three key Europeans countries, the ministry officials said. The talks on FTA,

launched in June 2007, have been stalled since May 2013, when India and the EU failed to bridge substantial gaps on crucial issues, including data security status in the IT sector.

A number of MoUs are expected to be signed during Modi's visit to Germany. Union ministers Harsh Vardhan, Piyush Goyal, Nirmala Sitharaman and M J Akbar will be part of the PM's delegation in Germany.

travel to Spain on the evening of May 30. This will be first visit by an Indian prime minister since 1988.

Compliance Officer

From Berlin, Modi will

थोडक्यात

हरड यांचा वाढदिवस

वंचितांसोबत

समितीचे माजी उपसभापती

स्भाष हरड यांनी आपला

वाढदिवस वंचितांबरोबर साजरा

केला. खरिवली, लहचिवाडी,

कातकरी, पालसोली कातकरी

वाडी, खरिवली दलितवस्ती,

खरिवली पाडा, कातकरी वाडी

खरिवली गाव, कातकरी वाडी

या पाच मागास वस्त्यांमध्ये

जेवणाची भांडी संच, डीजे वाद्य

साहित्य, स्पीकर संच वाटप

करून त्यांनी आपला वाढदिवस

साजरा केला. यावेळी भाजपचे

आदिवासी आघाडीचे ठाणे

पालघर विभागीय अध्यक्ष अशोक

इरणक, विभागाई सरचिटणीस

काशीनाथ भाकरे आणि अन्य

आदिवासी जोडप्यांचा

विवाह सोहळा

कन्यादान योजनें'तर्गत ३७५

आदिवासी जोडप्यांचा विवाह

सोहळा मंगळवारी संपन्न झाला.

या सोहळ्यास शिवसेना नेते,

खासदार संजय राऊत, शिवसेना

पालघर जिल्हा संपर्कप्रमुख

अनंत तरे यांच्यासह जिल्हा

पालघर: शिवसेना

मान्यवर उपस्थित होते.

शहापूर: शहापूर पंचायत

## भिवंडी-निजामपूर महापालिका निवडणूक : मतमोजणीपूर्व प्रक्रिया पूर्ण

भिवंडी, दि. २५ (प्रतिनिधी): भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी केंद्रावरील मतमोजणीपूर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा

आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीच्या निकालासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मतमोजणी केंद्रावर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या आठही मतमोजणी केंद्रावर उपजिल्हाधिकारी प्रमोद साळवे, मुंबई एमआयडीसी व्यवस्थापक राजेंद्र अहिवार, ठाणे एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी संदीप कोकडे ,ठाणे उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी, मुंबई (कुर्ला) उपजिल्हाधिकारी देवीदास चौधरी, उल्हासनगर



मतमोजणीच्या आठही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, तसेच दि. २६ मे रोजी निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. मतमोजणीच्या दिवशी शहरात तीन पोलीस उपायुक्त, पाच सहाय्यक पोलीस आयुक्त, ५३ पोलीस निरीक्षक, १६० सह किंवा उपनिरीक्षक, दोन हजार, १२० पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड, एसआरपीएफच्या तीन तुकड्या, क्युआरटी, वज्र वाहन व आरएएफ यांचा बंदोबस्त असेल.

## मुख्यमंत्र्यां समोर कंत्राटी कामगारांचे प्रश्न मांडणार : आ. मंदा म्हात्रे

नवी मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी): नवी मुंबई महानगरपालिकेतील सात हजार, ५०० कंत्राटी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडणार असल्याचे आश्वासन आमदार मंदा म्हात्रे यांनी दिले. कंत्राटी कामगारांना कायम करा, 'समान काम, समान वेतन, नवी मुंबई मनपा कामगारांसाठी घरकूल योजना राबविणे, यासह नवी मुंबई



सोसायटी मध्ये त्वरीत भरती करणे आहे. पद : लिपिक अहर्ता : बारावी पास, संगणकीय ज्ञान आवश्यक तरी गरजु मुलांनी खालील पत्त्यावर/ईमेलवर दिनांक ३०/५/२०१७ पर्यंत अर्ज

करावेत बल्लाळेश्वर को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.

११/११ ए अमिर बि नवरोजी हिल रोड नं. ९, डोंगरी, मुंबई-४०० ००९ फोन नं. २३७५०५४९ Email: ballaleshwar18@yahoo.in

### निवेदन

मुंबई तरुण भारतमध्ये प्रसिद्ध होणाऱ्य जाहिराती या जाहिरातदारांनी दिलेल्या मजकूरानुसार प्रसिद्ध होत असतात. जाहिरातदारांबरोबर अथवा व्यक्तींबरोबर केलेल्या कोणत्याही व्यवहारामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान वा हानी झाल्यास त्याबाबत मंबई तरुण भारत जबाबदार राहणार नाही. आमच्या वाचकांना नम्र विनंती की. त्यांनी जाहिरातदारांबरोबर कोणतेही व्यवहार करण्यापर्वी योग्य ती खबरदारी घ्यावी.

शृध्दीपत्रक मे. रोमा बिल्डर्स प्रा. लि. (विक्रेता) व **श्री. धवल जे. शाह (खरेदीदार**) यांच्या जाहिर सुचने मध्ये **दिनांक २३/०५/२०१७** 

प्रसिद्ध झाले आहे. कृपया तरी **फ्लॅट क्र. १३०४** असे दलेश व्ही. बजाउ वकील. उच्च न्यायालय ३२३, गीता सदन सोसायटी गोकुळ नगर, भिवंडी, जि. ठाणे.

च्या सदर वत्तपत्रामध्ये फ्लंट के. १३ असे



महानगरपालिकेने नुकताच किमान वेतनाचा केलेला ठराव रद्द करून सर्वोच्च न्यायालयाच्या २०१६ च्या निर्णयानुसार, कंत्राटी कामगारांना 'समान काम, समान वेतन'च मिळाले पाहिजे, यासाठी चर्चा करून कंत्राटी कामगारांचे प्रश्न

Total Income from operations (net)

(before Tax, Exceptional and / or Extraordinary items

(after Tax, Exceptional and / or Extraordinary items

Reserves (excluding Revaluation Reserve) as show

Earning per Share ( of ₹ 10/- each) for continuing and

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Final

in the Audited Balance Sheet of previous year )

Net Profit/ (Loss) for the period

Net Profit/ (Loss) for the period

Equity Share Capital

discontinuing operations

www.weizmann.co.in

Place : Mumbai

Date : 24th May 2017

a) Basic :

b) Diluted:

मार्गी लावणार असल्याचे म्हात्रे यांनी कामगारांच्या उपोषणादरम्यान सांगितले. त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आंदोलन मागे घेत असल्याची माहिती नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी दिली.

तसेच कंत्राटी कामगारांना मागील पाच वर्षांची थकबाकी तसेच ग्रॅच्यूईटी मिळावी, पाणीपुरवठा मलनि:सारण, तसेच तांत्रिक स्वरूपाचे काम करणारे पंप ऑपरेटर, मीटर रीडर, चालक, सफाई कामगारांना सुधारित दराने वेतनश्रेणी लागू करावी आदी मागण्यांचे निवेदन आ. म्हात्रे यांना संघटनेच्या शिष्टमंडळाने दिले.

(CIN: L65990MH1985PLC038164)

Regd. Office: Empire House, 214, Dr. D.N. Road, Ent A.K. Nayak Marg, Fort, Mumbai 400 001

Tel Nos.: 22071501-06, Fax : 22071514, Email: contact@weizmann.co.in website: www.weizmann.co.ir

Extract of the Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Year ended 31.03.2017

2344.48

167.23

105.90

1727.15

0.61

Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual

Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and Company's website

**VACANCY** 

A looking for fresh Commerce Graduate /

**Under Graduate/ College Student in TAXATION** 

FIRM Full Time or Part Time, Located at Sion.

interested candidate can send CV at

email ID: contactborkar@gmail.com

Quarter Ended

1.03.2017 31.03.2016 31.03.2017

1547.67

147.99

94.48

1727.15

0.55

0.55

Ended

8688.63

588.35

347.25

1727.15

3,959.52

2.01

## सर्वांच्या समन्वयाने काम करणार

कल्याण, दि. २५ **(प्रतिनिधी) :** सर्व अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या समन्वयाने आपण पालिकेचे कामकाज हाताळणार असल्याचे मत कल्याण-डोंबिवली महानगरपालिके चे नवनियुक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी व्यक्त केले. पी. वेलरासू यांनी गुरुवारी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तपदाची सूत्रे ई.रवींद्रन यांच्याकडून स्वीकारली. कार्यभार स्वीकारल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

आयुक्त पी. वेलरासू हे १५ वर्षे प्रशासकीय सेवेत कार्यरत असून सेवेची सुरुवात नांदेड येथे उपविभागीय अधिकारी म्हणून केली होती. तद्नंतर परभणी जि. प. मुख्याधिकारी, नवी मुंबई येथे पाणी प्रकल्पावर तीन वर्षे नाशिक जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हाधिकारी, विशेष विक्रीकर आयुक्त अशा पदांवर ते कार्यरत

होणार आहे.

होते. वर्षभर आपण अमेरिकेत मास्टर ऑफ पब्लिक पॉलिसी या विषयाच्या प्रशिक्षणाकरिता गेलो असल्याचे सांगत बुधवारीच शासनाने आपली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली असल्याचे वेलरास् यांनी सांगितले.

''महापालिके चा कारभार जिल्हाधिकारी कामकाजापेक्षा वेगळा असून, सगळ्यांना समजून,

**ठाणे, दि. २५ (प्रतिनिधी)** : ठाणे

महानगरपालिकेच्या स्वतःच्या योजनेतून, तसेच

स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीप्रवठा

शूक्रवार, दि. २६ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून

शनिवार, दि. २७ मे रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत

बंद राहणार आहे. यामुळे समतानगर, ऋतुपार्क,

सिद्धेश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा

कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा

ठाण्यात

ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद

काही भाग, घोडबंदर रोड, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर,

पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा,

वाघबीळ इत्यादी परिसराचा पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे.

या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा

Consolidated

5706.99

432.39

388.69

1727.15

3,803.43

2.25

31.03.2016 31.03.2017 31.03.2010

8688.63

588.35

356.08

1727.15

4,055.58

2.06

2.06

For WEIZMANN LIMITED

Vice-Chairman & Managing Director

Neelkamal V.Siraj

5749.70

432.39

304.25

1727.15

3,716.21

1.76

विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकांच्या अपेक्षा समजून घेत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. लोकांना सेवा पुरविणे यामध्ये आपला जास्त भर राहील. महापालिकेमध्ये पहिल्यांदाच काम करणार असल्याने, महापालिकेचे स्रूक्त असलेले प्रकल्प व कामकाज समजून घेण्यास थोडा कालावधी

जाणार आहे. या शहरांची

आयुक्त पी. वेलरासू यांचा विश्वास

कल्याण-डोंबिवली समावेश सिटी'मध्ये झालेला असल्याने याअंतर्गत येणारे प्रकल्प पुढील दोन वर्षांत मार्गी लावले जातील. महापालिका क्षेत्रात स्वच्छता, रस्ते विकास, अनधिकृत बांधकामे, २७ गावे, या विषयांमध्ये लक्ष घालून ते सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

**पी. वेलरासू,**आयुक्त, कल्याण-डोंबिवली मनपा

लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे काम करण्यास संधी आहे. त्यामूळे सेवाज्येष्ठता, कनिष्ठ हा प्रश्न नाही, पण आपली नियुक्ती महापालिका आयुक्त म्हणून झाली असल्याने, आपण आनंदी असल्याचेही वेलरासू म्हणाले.''

#### महावितरणच्या उपक्रमाला पालघर जिल्हा आणि आधार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बोईसर येथे 'बाळासाहेब ठाकरे

उत्तम प्रातसाद ठाणे, दि. २५ (प्रतिनिधी): क्रमांकाची नोंदणी केली ग्राहकां च्या आहे, तर द्सरीकडे एक एसएमएसमार्फ त लाख, ५८ **461**19440 आपल्या मोबाईल हजार ग्राहकांनी क्रमांकावर विविध वीजबिलाच्या ॲलर्ट साठी महावितरणकडे

ॲलर्ट्सह वीजबिल उपलब्ध करून देण्याच्या महावितरण आपल्या इ-मेल आयडीची कंपनीच्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. भांडुप नागरी परिमंडळात तब्बल १२ माहिती त्यांच्या मोबाईल लाख, ९३ हजार महावितरणच्या क्रमांकांवरच महावितरणतर्फे ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल पुरवली जाणार आहे.

ठाण्यातील कापुरबावडी नाक्यावर १०० फुटी

सहसंपर्कप्रमुख केतन पाटील, नोंदणी केली आहे. पावसाळ्याच्या पालघरचे आमदार अमित घोडा, कालावधीत ग्राहकांना विविध अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी. जी. यशोद आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

**ठाणे, दि. २५ (प्रतिनिधी) :** फडकणारा तिरंगा पाहिला की, कृणाही राष्ट्रभक्ताची मान अभिमानाने उंचावते. गुरुवारी लाखो ठाणेकरांची मानदेखील अशीच अभिमानाने उंचावली. ठाणे मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून गुरुवारी

याच धर्तीवर ठाण्यात अजून तीन राष्ट्रध्वज उभे करण्यात येणार असून त्यातील एक ध्वज हा भारतातील सर्वात मोठा ध्वज ठरणार असल्याची माहिती यावेळी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.

या समारंभाला खा. राजन विचारे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, पोलीस आयुक्त परमबीर सिंग, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

## १०० फुटी राष्ट्रध्वजाचे अनावरण

#### राष्ट्रध्वज साकारला. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत या ध्वजाचे अनावरण झाले.

選 ठाणे महानगरपालिका, ठाणे दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृह

अभिव्यक्ती स्वारस्य देकार (EOI) सूचना प्रथम मुदतवाढ

टाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृहच्या अधिपत्याखाली असणारे वीर सावरकरनगर ठाणे येथील भारतरत्न सचिन तेंडुलकर मिनी क्रिडा संकुल खाजगी संस्थांना (५ वर्षे) चालविण्याकरिता देण्यासाठी ठामपा/पिआरओ/दाकोक्रि-१३०/२०१७-१८ दि.०४/०५/२०१७ अन्वये अभिव्यक्ती स्वारस्य देकार (EOI) पध्दतीचा वापर करुन देण्याकरिता देकार मागविण्यात आले होते. सदर निविदेस अल्प प्रतिसाद मिळाल्याने सदर जाहिरातीद्वारे प्रथम मुदतवाढ देण्यात येत आहे. अभिव्यक्ती स्वारस्य देकार सुचना व अटी शर्तीचे प्रपत्र शासनाच्या ई-महाटेंडर https://mahatender.gov.in या संकेतस्थळवर दि.३१.०५.१७ पर्यंत उपलब्ध आहे. शासन मान्य अंगिकृत संस्था तसेच उपक्रम यांनी सुध्दा मनपाच्या अटी शर्तीस अधिन राहून देकार भरण्यास हरकत नाही. ऑनलाईन देकार संकेतस्थळावर दि.३१.०५.१७ रोजी १६.०० वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील. दि.०५.०६.१७ रोजी १७.०० वाजता किंवा निविदेचा लिफाफा क्र.१ उघडण्याची पूर्वसुचना देऊन शक्य झाल्यास निविदाकारांचे समक्ष अथवा त्यांचे प्रतिनिधी समक्ष उघडण्यात येतील. सदरच्या देकार पूर्णतः व अंशतः स्विकारणे अथवा नाकारण्याचे अधिकार

ठामपा/पिआरओ/दो.को.क्रि.प्रे./184/2017-18 दि:25.05.2017 pls visit our official web-site

www.thanecity.gov.in धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, ३ रा मजला, ८३, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८.

ठाणे महानगरपालिकेकडे राहतील.

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्र. - ACC HO./1442/17 सार्वजनिक न्यासाचे नांव - "Firoz Merchai

Firoz Gulam Hussain Merchant - अर्जदार सर्व संबंधित लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, बृहन्मुंबई विभाग मंबई हे वर नमुद केलेल्या फेरफार अहवाल अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम. १९५० चे कलम २२/१९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाच

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्य मालकीची आहे काय ?

(अ) जंगम मिळकत : (वर्णन) रु. १,००,०००/ (रुपये एक लाख फक्त)

(ब) स्थावर मिळकत: (वर्णन) काही नाही सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासन तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच वरील मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजन चौकशी परी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील. ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज

दिनांक २३/५/२०१७ रोजी दिली. अधीक्षक (न्याय शाखा) र्मार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई



सही/-

#### **EVERGREEN TEXTILES LIMITED**

**Corporate Identity Number:** L17120MH1985PLC037652 ead. Office: 4th Floor, Podar Chambers 09, S.A.Brelvi Road, Fort, Mumbai- 40000 E mail: rmb@podarenterprise.com Website: www.evergreentextiles.in

#### Tel. No. 22664070 Fax No. 22663845 **NOTICE**

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) and Regulation 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held or Tuesday i.e. May 30, 2017 at the Company's office situated at 4th Floor, Podar Chambers, 109, S. A. Brelvi Road Fort, Mumbai - 400001 to consider and approve amongst other items on Agenda, the Audited Annual Financial Results of the Company for the quarter and year ended on March 31, 2017.

Further, in terms of the Company's Code of Conduct for prevention of Insider Trading, the trading window for dealing in the securities of the company shall remain closed for all designated persons and the immediate relatives from May 20, 2017 till 48 hours after Communication of declaration of Financial Results to the Stock Exchange. This intimation is also available on the Company's website www.evergreentextiles.ir and BSE website www.bseindia.com

For Evergreen Textiles Limited RAJENDRA M. BOLYA DIRECTOR (DIN: 00086395

ठिकाण : मुंबई

Place: Mumbai Date: 19/05/2017

# जि. प. शिक्षकांच्या बदलीला

उच्च न्यायालयात आव्हान अंबरनाथ, दि. २५ शिक्षकांच्या पालघर जिल्ह्यात (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद बदल्या करण्यात आल्या होत्या. शाळेतील शिक्षकांच्या बदलीला त्यामूळे शिक्षकांमध्ये नाराजीची उच्च न्यायालयात आव्हान देण्यात भावना पसरला हाता. आले आहे. नियमांना बाजूला शासनाच्या या सारत या बदल्या झाल्याचे सांगत निर्णयाविरोधात शिक्षकांनी सहा

प्रत्येक तालुक्यातील शिक्षकांनी जनहित याचिका दाखल केल्या एकत्र येत उच्च न्यायालयात आहेत. या याचिकांवरची अंतिम स्वतंत्र जनहित याचिका स्नावणी जोपर्यंत होत नाही दाखल केल्या आहेत. या सर्व तोपर्यंत ठाणे-पालघर विकल्प याचिकांची एकत्रित सुनावणी दि. समायोजन शासन निर्णय स्थगित ७ जून रोजी होणार आहे. ठाणे ठेवावा, अशी मागणी शिक्षक जिल्हा परिषदेतील शाळांमधील सेनेचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांनी केली शिक्षकांच्या ठाणे पालघर विकल्प समायोजनाअंतर्गत अनेक

बह्संख्य शिक्षक हे ठाण्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांतील 🛮 आहेत. पती किंवा पत्नी दुसऱ्या जिल्ह्यात कार्यरत असतानादेखील या शिक्षकांना ठाणे जिल्ह्यात पदस्थापना देण्यात आली आहे. ठाणे पालघर समायोजन अंतिम सेवाज्येष्ठता यादीमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याने याप्रकरणी जिल्ह्यातील शिक्षकांनी या यादीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

संजय गायकवाड, तालुका अध्यक्ष, शिक्षक सेना

### केनरा बैंक 🖈 Canara Bank रिटेल ॲसेट हब, कोहीनूर बिल्डिंग, सिद्धीविनायक मंदिरासमोर, ३ रा मजला

प्रभादेवी. मंबई - ४०० ०२५.दरध्वनी : २४३७५८८०/२४३७५८८१. ई-मेल : rahcomcity@canarabank.com ताबा सूचना

### (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित कॅनरा बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेश ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲन्ड<sup>ॅ</sup>एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा, ५४/२००२) अंतर्गत व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार श्रीमती मालती वेंकटेश गोली सूचनेत निर्देशित रक्कम रु. २५,४७,९७५/- (रु. पंचवीस **लाख सत्तेचाळीस हजार नऊशे पंचाहत्तर मात्र)** या रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देणारी मागणी सूचना दि. ०२.०२.२०१७

कर्जदारांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदारांना आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षेरितांनी कॅनरा बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सदर कायद्याच्या कलम १३ (४) अंतर्गतसहवाचन सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्यानियम ८ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेच दि. १९ मे, २०१७ रोजी ताबा घेतला आहे.

कायद्याच्या अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद ८ अंतर्गत कर्जदार व वरील निर्देशित अन्य यांचे याद्वारे लक्ष वेधून घेण्यात येत आहे की त्यांनी उपलब्ध वेळेत प्रतिभूत मालमत्ता सोडवून

विशेषत: कर्जदारांना व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालम त्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे कॅनरा बँकेच्या प्रभारांतर्गत रक्कम रु. २५,४७,९७५/- व त्यावरील व्याज रकमेच्या अधीन असेल.

स्थावर मालमत्तेचे विवरण फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, इमारत क्र. १६, कोणार्क रिव्हर सिटी, गाव कोपरोली, ता. पनवेल, जि. रायगड, मोजमापित ६१.४१ चौ. मी. या मालमत्तेचा सर्व तो भाग व भखंड

उत्तरेस : गढी नदी पर्वेस: गट क्र. २७/२सी

पश्चिमेस: गट क्र. २७/४ व गणेश घाट रोड दक्षिणेस : गट क्र. २७/३ व गट क्र. २३ सही/-दिनांक : १९.०५.२०१७ प्राधिकृत अधिकारी

कॅनरा बँक

## बृहठसुंबई महानगरपालिका

क्र. सीएच.ई./एमॲन्ड्ई/११७४, दि. २४.०५.२०१७

ई-निविदा क्र. ७१०००९९००४ ई- निविदा सूचना

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त हे खालील कामांकरिता सक्षम बोलीदारांकडून नगवार दराने ई-निविदा मागवीत आहेत. बोलीची स्रवातीची तारीखा व वेळ व बोलीची अंतिम तारीखा व वेळ निविदा सेक्शन अंतर्गत मनपा वेबसाइटवर विस्तृत निविदा सूचनेमध्ये निर्दिष्ट

	बृहन्मुंबई महानगरपालिका ई–निविदा सूचना
विभाग	मुख्य अभियंता (यांत्रिकी व विद्युत)
अनुभाग	कार्यकारी अभियंता यांत्रिकी (ई. आय.) बांधकाम
विषय	एफ/एन विभाग कार्यालय बिल्डींग, माटुंगा (पूर्व), मुंबई येथील तळ + ४ मजल्याकरिता संख्या १ प्रवासी गीअरलेस लिफ्ट (१० व्यक्ती – ६८० किग्रॅ क्षमता) काढून टाकणे व पुरवठा, प्रतिष्ठापन, चाचणी व क्रियान्वयन. <b>बोली क्र.</b> ७१०००९९००४.
निविदा दिनांक	दि. ३०.०५.२०१७ रोजी स. ११.०० वा. ते दि. ११.०७.२०१७ रोजी दु. ४.०० पर्यंत,
वेबसाईट	http://portal.mcgm.gov.in
संपर्क व्यक्ती	
अ. नाव	श्री. के. एम. मुक्कनवार
ब. संपर्क क्र.	२४९५८००१/२४९५८१०१ विस्ता. २०२९
क. मोबाईल क्र.	९७६९५६२०८९
ड. ई–मेल पत्ता	eemecheiconts.me@mcgm.gov.in

इच्छुक निविदाकारांनी निविदेच्या पुढील तपशिलाकरिता महापालिका वेबसाइट http://portal.mcgm.gov.in ला भेट

द्यावी. निविदा दस्तावेज पोस्टाद्वारे जारी वा स्विकृत केले जाणार नाहीत.

सही /-उपमुख्य अभियंता (एम ॲन्ड ई) पीॲन्डसी

पीआरओ/३१६/जाहि./२०१७-१८ पाणी वाचवा, पाणी मौल्यवान आहे.